



(महाराष्ट्र शासन अंगीकृत)

औद्योगिक संबंध विभाग, प्रकाशगड, ४ था मजला, प्लॉट जी-१, वांद्रे (पूर्व), मुंबई-५९.

Email : ciro@mahadiscom.in website : www.mahadiscom.in दूरध्वनी क्र. २६४७२१३१ / २६४७४२११
सी. आय. एन. नं. U४०१०१MH२००५SGC१५३६४५९

जा.क्र. औसंवि/ब/अपघात विमा योजना/२०२२-२३/८९४७ दिनांक : ०१/०४/२०२२

परिपत्रक

विषय : महावितरण व म.रा.वि.मंडळ सुत्रधारी कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दि. ०१/०४/२०२२ ते ३१/०३/२०२३ या कालावधी करीता "कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना" चे नुतनीकरण करणेबाबत.

संदर्भ : सांधिक कार्यालयाचे परिपत्रक क्र. औसंवि/ब/अपघात विमा योजना/२०२१-२२/८३३६ दि. १६/०४/२०२१.

उपरोक्त संदर्भीय परिपत्रकान्वये, महावितरण व म.रा.वि.मंडळ सुत्रधारी कंपनीत कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना दि. ०१/०४/२०२१ पासून कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना सुरु करण्यात आली असून त्याची मुदत दि. ३१/०३/२०२२ रोजी संपुष्टात आली आहे. सदर "कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना" चे दि. ०१/०४/२०२२ ते ३१/०३/२०२३ या कालावधीकरीता नुतनीकरण करण्यासाठी मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (महावितरण) यांनी मंजूरी दिली आहे.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

१. सदर योजना "कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना" म्हणून कार्यान्वित होईल. या योजनेतर्गत कर्मचाऱ्यांच्या अपघात विमा योजनेची राशीभूत विमा रक्कम प्रत्येकी रु. १० लाख इतकी राहील. (अपघातामधील अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार योजनेच्या अटी व शर्तीनुसार)
२. महाराष्ट्र शासनाच्या विमा संचालक, विमा संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या अटी व शर्तीनुसार सदर योजनेचा कालावधी हा दि. ०१/०४/२०२२ ते ३१/०३/२०२३ असा राहील.
३. महावितरण - व म.रा.वि.मंडळ सुत्रधारी कंपनीत कार्यरत असलेल्या ज्या कर्मचाऱ्यांकडून या योजनेकरीता शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१७/प्र.क्र.६९ /विमा प्रशासन दि. ११/०८/२०१७ नुसार जोडपत्र -४ मध्ये नामनिर्देशनची माहिती मागील वर्षी भरून घेतलेली नाही अशा कर्मचाऱ्यांची सदर जोडपत्र -४ मध्ये नामनिर्देशनची माहिती भरून कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकेत प्रथम पृष्ठावर चिटकविणे / जोडणेबाबत संबंधित कर्मचाऱ्यांच्या मानव संसाधन विभाग प्रमुखाने कार्यवाही करावी.

४. सदर योजनेमध्ये कर्मचाऱ्याला अपंगत्व / विकलांगता आल्यास राशीभूत विमा योजनेचा लाभ खालीलप्रमाणे अनुज्ञेय राहील.

अपघातामुळे आलेला मृत्यू	: १०० टक्के
अपघातामुळे आलेले कायमचे अपंगत्व	: १०० टक्के
अपघातात दोन हात, दोन पाय, दोन्ही डोळे गमावल्यास	: १०० टक्के
अपघातात एक हात, पाय अथवा एक डोळा गमावल्यास	: ५० टक्के

कायमचे अंशत: अपंगत्व आल्यास सोबत जोडलेल्या परिशिष्ट -अ मध्ये नमूद केलेल्या अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार विमा रक्कम अदा करण्यात येते.

५. कर्मचाऱ्याला सेवाकालावधीत कुठेही अपघात झाल्यास सोबत जोडलेल्या परिशिष्ट -ब व क मधील निर्देशांच्या अधीन राहून कर्मचाऱ्यास अपघात विमा योजनेतर्गत नुकसान भरपाई मिळण्याकरीता दावा दाखल करता येईल. यासाठी संबंधित कार्यालयाने कर्मचाऱ्याचा प्राणांतिक / अप्राणांतिक अपघात झाल्यानंतर ३० दिवसाच्या आंत सोबत जोडलेल्या जोडपत्र -२ व जोडपत्र -३ मधील माहीती संपूर्णपणे भरून तसेच दावा दाखल करण्यासाठी जोडपत्र -५ नुसार आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्य ती पडताळणी करून सदरचा प्रस्ताव थेट कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, विमा संचालनालय, मुंबई यांचेकडे खालील पत्त्यावर पाठवावे.

कनिष्ठ तांत्रिक अधिकारी,
विमा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,
गृह निर्माण भवन (म्हाडा), २६४, पहिला मजला, कलानगर समोर,
वांद्रे (पूर्व), मुंबई -४०००५१.
कार्यालय दुरध्वनी क्र. ०२२-२६५९०६९० / २६५९०७४६ (विस्तारीत क्र. २१६)
फॅक्स नं. ०२२-२६५९०४०३ / २६५९२४६१
ई -मेल :- jtomisc.doi@mgif.maharashtra.gov.in

६. कर्मचाऱ्याला अपघात झाल्यानंतर विमा संचालनालयास कर्मचाऱ्याच्या अपघाताविषयी प्राथमिक माहिती / सूचना (Intimation Letter) देणे आवश्यक आहे. परंतु, कर्मचाऱ्याचा अपघात झाल्यानंतर विमा योजनेतर्गत नुकसान भरपाई मिळण्याकरीता दावा विहित मुदतीत विमा संचालनालयाकडे सादर करणे बंधनकारक असून तसे न झाल्यास, किंवा अपुर्ण प्रस्ताव सादर करून सदरचे प्रकरण प्रलंबित ठेवल्याचे निर्दर्शनास आल्यास संबंधित जबाबदार कर्मचाऱ्याविरुद्ध कार्यालयीन शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यात येईल. क्षेत्रीय परिमिंडळ कार्यालयातील उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अपघाताची प्राथमिक माहिती घेवून संबंधितास विहित मुदतीत विमा रक्कम मिळण्याकरीता योग्य पाठपुरावा करतील.

७. सदर योजना महावितरण व म.रा.वि.मंडळ सुत्रधारी कंपनीतील दि. ०१/०४/२०२२ रोजी सेवेमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी आणि महावितरण कंपनीतील लेखा सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक (लेखा / मास), उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक व विज सेवक या सर्व कर्मचाऱ्यांकरीता लागु असून शासन निर्णयानुसार माहे एप्रिल ते माहे सप्टेंबर या कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सदर योजना लागु ठरणार नाही.
८. "कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना" याची मुळ राशीभूत विमा रक्कम रु. १० लाख इतकी असून या योजनेसाठी विमा संचालक, विमा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी निर्धारीत केल्यानुसार प्रती कर्मचारी प्रतीवर्षी रु. ३५४/- (GST सह) अनुज्ञेय वार्षिक अपघात विमा हप्ता आहे. त्यानुषंगाने, म.रा.वि.मंडळ सुत्रधारी कंपनी मर्यादित संचालक मंडळाच्या ८४ व्या बैठकीत मंडळ ठराव क्र. ७३२/२०१८ दि. १५/०५/२०१८ अन्वये सदर योजनेसाठी कर्मचाऱ्याकडून एकरक्कमी रु. १६९/- व कंपनीमार्फत रु. १८५/- असे एकूण रु. ३५४/- (GST सह) प्रती कर्मचारी वार्षिक अपघात विमा रक्कम महावितरण कंपनीमार्फत विमा संचालनालय कार्यालयाकडे जमा करण्यात येवून सदरची विमा योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
९. संबंधित कार्यालयाने वर नमूद केल्यानुसार कर्मचाऱ्यांच्या माहे एप्रिल -२०२२ च्या वेतनातून रु. १६९/- कपात करुन सदरची रक्कम **GL Code - 40202815** या खाते शिर्षकाखाली जमा करण्यात यावी.

सदरचे परिपत्रक महावितरण कंपनीच्या Employee Portal वरील Circular (I.R. Department) येथे उपलब्ध असून त्यांची मुद्रांकित प्रत प्रसारीत करण्यात येणार नाही.

सोबत : परिशिष्ट - अ, ब, व क.
जोडपत्र - २, ३, ४ व ५.


 (संजय रा. ढोके)
 मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी

प्रत :

महावितरण व सुत्रधारी कंपनीच्या प्रेषण यादी प्रमाणे
कार्यकारी अभियंता व तत्सम स्तरापर्यंत.

-परिशिष्ट-

अ. राज्य शासकीय समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेच्या सदस्यास अपघाती मृत्यु अथवा कायम स्वरूपी अपगांत्व/विकलांगता आल्यास खालील तक्त्यानुसार राशीभूत विमा रक्कमेचे लाभ अनुज्ञेय असतील.

अ.क्र	अपघाताचे स्वरूप	राशीभूत विमा रक्कमेची टक्केवारी
१	अपघातामुळे आलेला मृत्यू	१००
२	अपघातामुळे आलेले कायमचे अपगांत्व/विकलांगता	१००
३	अपघातात दोन हात, दोन पाय, किंवा दोन्ही डोळे गमावून अपगांत्व/विकलांगता आल्यास	१००
४	अपघातामध्ये एक हात, पाय अथवा डोळा गमावून अपगांत्व/विकलांगता आल्यास	५०
५	अपघातामध्ये खालीलप्रमाणे अवयव गमावून अंशतः अपगांत्व/विकलांगता आल्यास	
	पायांची सर्व बोटे	२०
	आगंठ्याचे दोन्ही पेर	५
	आगंठ्याचा एक पेर	२
	आंगठ्या व्यतिरिक्त इतर बोटाच्या प्रत्येक पेरास	१
	दोन्ही कानाचे बहिरेपण	५०
	एका कानाचे बहिरेपण	१५
	एका हाताची चारी बोटे व आंगठा	४०
	हाताची चार बोटे	३५
	हाताच्या आंगठ्याचा एक पेर	१०
	हाताच्या आंगठ्याचे दोन्ही पेर	२५
	तज्जनीचे तिन्ही पेर	१०
	तज्जनीचे दोन पेर	८
	तज्जनीचे एक पेर	४
	मधल्या बोटाचे तिन्ही पेर	६
	मधल्या बोटाचे दोन पेर	४
	मधल्या बोटाचे एक पेर	२
	अनामिकाचे तिन्ही पेर	५
	अनामिकाचे दोन्ही पेर	४
	अनामिकाचे एक पेर	२
	करंगळीचे तिन्ही पेर	४
	करंगळीचे दोन पेर	३
	करंगळीचा एक पेरा	२
	बोटे व मनगट यांना जोडणाऱ्या अस्थी (metacarpals)	
१.	पहिले व दुसरे बोट (अतिरिक्त)	३
२.	तिसरे, चौथे व पाचवे बोट (अतिरिक्त)	२

ब. राज्य शासकीय समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेचा लाभ खालील कारणांकरिता देय होणार नाही.

१. नैसर्गिक मृत्यू.
२. आत्महत्या वा तसा प्रयत्न.
३. जाणीवपूर्वक जखम करून घेणे.
४. अंमली अथवा मादक पदार्थाच्या अतिसेवनाने मृत्यू.
५. कोणत्याही प्रकारच्या स्पर्धामध्ये मृत्यू झाल्यास.
६. शिकार, गिर्यारोहण.
७. योजनेच्या सभासदाच्या मृत्यूस त्यांच्या वारसदार/वारसदारांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग असल्यास अशा वारसदारांना.
८. प्रसुती अथवा बाळंतपणा दरम्यान मृत्यू किंवा विकलांगता आल्यास.
९. गुन्हेगारी उद्देशाने कोणत्याही कायदयाचे उल्लंघन केल्यामुळे आलेला मृत्यू किंवा विकलांगता.
१०. गुप्त रोग अथवा वेडसरपणा यामुळे आलेला मृत्यू अथवा विकलांगता.
११. किरणोत्सर्ग, अणुभट्ट्या, युद्ध व बंड इत्यादी तत्सम कारणांमुळे उद्भवलेला मृत्यू अथवा विकलांगता.

क. राज्य शासकीय समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेच्या सदस्यास विमा रकमेचे प्रदान खालील नियम, अटी व शर्तीच्या अधीन राहून देय असेल.

१. योजनेचे सदस्यत्व स्वीकारतांना नामनिर्देशन करणे अनिवार्य आहे.
२. अपघाती मृत्यु अथवा कायमचे आंशिक अपांगत्व/विकलांगता आहे अशा प्रकरणात आवश्यक त्या परिस्थितीत पोलिसांकडे F.I.R. नोंदविलेला असणे आवश्यक आहे.
३. अपघातामुळे कायमचे आंशिक अपांगत्व/विकलांगता आली आहे ही बाब जिल्हा रांत्य चिकित्सकाने किंवा विमा संचालक यांनी मंजूर केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पॅनल मधील चिकित्सक यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे.
४. सदस्याने अथवा त्याच्या नामनिर्देशीत वारसदाराने संबंधीत कार्यालय प्रमुखामार्फत विमादावा दाखल करणे आवश्यक आहे.
५. जर एखाद्या सदस्याने नामनिर्देशन पत्र दिले नसेल किंवा त्याने दिलेले नामनिर्देशन पत्र संपूर्णतः किंवा अंशतः अग्राह्य असेल तर विमा योजनेनुसार देय होणारी रक्कम सदस्यांच्या मृत्यूनंतर ज्या व्यक्तीस न्यायालयाकडून उत्तराधिकार/वारस प्रमाणपत्र मंजूर करण्यात आलेले आहे, अशा व्यक्तीस विमा राशीभूत रक्कम प्रदेय राहील.
६. अपघाती निधन पावलेल्या कर्मचाऱ्याच्या वारसांना/कुटुंबियांना संबंधीत कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या दिनांकापासून वारसांनी/कुटुंबियांनी तथा कार्यालय प्रमुखांनी सदर योजनेअंतर्गत विमा दाव्याकरीता जोडपत्र - ५ मध्ये नमूद सर्व कागदपत्रांची तातडीने पुरेता केल्यानंतर समुह अपघात विमा योजनेच्या लाभाची रक्कम सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करून तीन महिन्यांच्या आत देण्यात येईल. संबंधीत कर्मचाऱ्याच्या वारसांनी/कुटुंबियांनी तथा कार्यालय प्रमुखांनी सदर योजनेअंतर्गत विमा दाव्याकरीता

सर्व कागदपत्रांची तातडीने पुरता केल्यानंतरही तीन महिन्यांपेक्षा अधिक विलंब झाल्यास विलंब कालावधीकरीता व्याज देय राहील.

७. अपघाती मृत्यू समयी कर्मचाऱ्या विस्तृद्ध विभागीय/न्यायिक कार्यवाही प्रलंबित असेल अथवा त्याचेकदून काही शासकीय येणे बाकी असले तरी अपघात विमा योजनेची प्रदेय रक्कम मृत्यूच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत देण्यात यावी. सदर रकमेचे प्रदान कोणत्याही परिस्थितीत रोखण्यात येवू नये.

८. समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेची प्रदेय रक्कम प्रदान करण्यास प्रशासकीय चुकौमुळे तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीचा विलंब झाला असल्यास या चुकौस जबाबदार असणाऱ्या कर्मचारी/अधिकाऱ्याविस्तृद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी व या प्रकरणी देय असणारी व्याजाची रक्कम विलंबास जबाबदार कर्मचारी/अधिकारी यांचे कडून वसूल करण्यात यावी. मात्र, विलंब कालावधीसाठी देय असलेली व्याजाची रक्कम ही अपघात विमा योजनेच्या प्रदेय रकमेबरोबरच, या प्रकरणात करण्यात येणाऱ्या कार्यवाहीच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता तात्काळ देण्यात यावी.

९. विलंब कालावधीकरीता व्याजाचा दर भविष्य निर्वाह निधीवरील प्रचलीत व्याज दरानुसार असेल.

१०. ही योजना राबविताना उद्भवलेल्या विमादावा प्रकरणात अन्वेषण/चौकशी करण्यासाठी अन्वेषकाची नेमणूक संचालक, विमा संचालनालय यांनी केल्यानंतर त्याचा तपासणी अहवाल लाभार्थीस स्वीकारणे अनिवार्य राहील.

११. एखाद्या प्रकरणी एकापेक्षा अधिक वारसांनी विम्याच्या रकमेवर हक्क दाखल केलेला असल्यास, जर विम्याची रक्कम रोखून ठेवण्यात आली असेल तर अशा प्रकरणी व्याज देय ठरणार नाही. असे प्रत्येक प्रकरण गुणवत्तेनुसार तपासून संचालक, विमा संचालनालय यांनी अंतिम निर्णय घ्यावा.

१२. योजनेबद्दल कोणतेही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्याचे निराकरणासंबंधीचे अधिकार क्षेत्र महाराष्ट्र राज्य असेल.

१३. योजना प्रत्यक्षात कार्यान्वित करताना जर या "योजनेच्या" कोणत्याही तरतूदीच्या अर्थ उकलीबाबत कोणतीही शंका उद्भवली किंवा एखाद्या मुद्यावर स्पष्टीकरणाची गरज भासली तर ती बाब प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाकडे निर्देशित करावी. त्यासंबंधातील वित्त विभागाचा निर्णय अंतिम असेल.

१४. "योजना" आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि स्वर्यनिर्वाही राहील याची खात्री करून घेण्यासाठी दर एक वर्षांने योजनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येईल.

१५. या योजनेखाली लाभार्थीना एकाच वेळी एकाच अपघाताने परिशिष्ट - अ मधील अनुक्रमांक १ ते ५ मध्ये नमूद करण्यात आलेल्या एकापेक्षा अधिक स्वरूपाचे लाभ मिळू शकणार नाही.

जोडपत्र-२

राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत सदस्याचा मृत्यू
/विकलांगताबाबतचा दावा उद्भवल्यानंतर कार्यालय प्रमुखाने सादर करावयाचा
अर्जाचा नमूना

१. कार्यालयाचे नाव व पत्ता
दुरध्वनी, फॅक्स, email इत्यादी
२. आहरण व संवितरण अधिकाऱ्याचे नाव व पदनाम
३. योजने अंतर्गत समाविष्ट
कर्मचाऱ्याचा
तपशील नाव-
पदनाम-
गट-
४. कर्मचाऱ्याच्या वेतनातून कपात करण्यात
आलेल्या वर्गणीचा
तपशील वर्गणी रु.
देयक क्र. व दिनांक
५. कर्मचा-यांचा निवृत्तीचा दिनांक
प्रमाणक क्र. व दिनांक
६. दावा दाखल करण्याचे नाव
(कर्मचारी/वारस)
७. अपघाताचा तपशील
अपघात दिनांक व वेळ
अपघाताचे कारण
८. विमादाव्याचे
स्वरूप
(मृत्यू/विकलांग
ता)
९. दाव्यासंदर्भात दाखल करण्यात
आलेली कागदपत्रे
(जोडपत्र ५ प्रमाणे) १.
२.
३.
१०. कार्यालय प्रमुखांची शिफारस

ठिकाण:-

कार्यालय प्रमुखाचे नाव पदनाम व सही

दिनांक:-

जोडपत्र ३

राज्य शासकीय समुह वैयक्तिक अपघात विमादावा अर्ज (Claim Form)
मृत्यु/विकलांगताकरिता

१	अ. योजनेच्या सदस्याचे नाव/नामनिर्देशित व्यक्तीचे नाव	
	ब. नामनिर्देशित व्यक्तीचे नाते	
२	पत्रव्यवहाराचा पत्ता (दुरध्वनी, ईमेल)	१
३	राशीभूत विमा रक्कम	रु.
४	अपघातामुळे मृत्यु/विकलांगता आलेल्या योजनेच्या सदस्याचे नाव व वय	
५	अ. अपघाताचा दिनांक व वेळ ब. अपघाताचे ठिकाण क. साक्षीदाराचे नाव व पत्ता	
६	अपघाताचा तपशील	
७	अपघातामुळे उद्भवलेल्या विकलांगतेचे स्वरूप (जसे. मृत्यु/कायमचे अपगांत्व/हात, डोळे, पाय तसेच इतर कायमचे अशंत: अपगांत्व इत्यादीचा तपशील)	
८	सदस्यावर उपचार करणाऱ्या शल्यचिकित्सकाचे नाव व पत्ता	
९	विमा संचालनालयाच्यावतीने वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती काय? असल्यास त्याचे नाव.	

घोषणापत्र

मी खालील सही करणार असे घोषित करतो की वर उल्लेखित तपशील माझ्या माहितीनुसार सत्य व बरोबर असून यामध्ये काही विपर्यास्त तपशील आढळल्यास विमादावा नाकारण्यात येईल याची मला जाणीव आहे.

ठिकाण:

दिनांक :

सदस्याचे/नामनिर्देशित व्यक्तीचे नाव व सही.

जोडपत्र - ४

नामनिर्देशनाचा नमुना

राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेखालील लाभासाठी नामनिर्देशन

(१) मी ----- पदनाम ----- याद्वारे मला राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम मला देय होण्यापूर्वी अथवा ती देय झालेली असून, देण्यात आलेली नसेल अशावेळी माझा मृत्यू झाल्यास, अशी रक्कम घेण्यास माझ्या *कुटुंबातील खाली निर्दिष्ट केलेल्या व्यक्तीला/व्यक्तींना नामनिर्दिष्ट करीत आहे आणि असा निर्देश देते आहे की, उक्त रक्कम, तिच्या/त्यांच्या नावासमोर दिलेल्या पध्दतीने उक्त व्यक्तीला/व्यक्तींना देण्यात यावी.

किंवा

(२) मी ----- पदनाम ----- कुटुंब धारण करीत नसल्यामुळे मला राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम मला देय होण्यापूर्वी अथवा ती देय झालेली असून, देण्यात आलेली नसेल अशा वेळी माझा मृत्यू झाल्यास, अशी रक्कम घेण्यास खाली निर्दिष्ट केलेल्या व्यक्तीला/व्यक्तींना नामनिर्दिष्ट करीत आहे आणि असा निर्देश देत आहे की, उक्त रक्कम, तिच्या/त्यांच्या नावासमोर दिलेल्या पध्दतीने उक्त व्यक्तीला/व्यक्तींना देण्यात यावी. यानंतर मी कुटुंब प्राप्त केल्यानंतर हे नामनिर्देशन अवैध ठरेल.

नामनिर्देशित व्यक्तीचे/व्यक्तींची नाव/नावे व पूर्ण पता	वर्गणी-दाराशी नाते	नामनिर्देशित व्यक्तीचे वय	प्रत्येक नामनिर्देशित व्यक्तीला देय असलेला रकमेचा भाग	ज्या घटना घडल्यामुळे नामनिर्देशन विधिअग्राह्य ठरेल अशा आकस्मिक घटना	वर्गणीदाराच्या आधी नामनिर्देशित व्यक्ती मरण पावल्यास तिचा हक्क ज्या व्यक्तीकडे जाईल त्या व्यक्तीचे/व्यक्तींचे नाव, पता आणि नाते
१	२	३	४	५	६

*महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ च्या प्रकरण ९ मधील नियम क्र. १११ च्या पोट-नियम ५ मधील कुटुंब या व्याख्येनुसार

ठिकाण :

दिनांक :

वर्गणीदाराची सही

साक्षीदारांचे नांव व सही:-

१.

२.

[कार्यालयाच्या उपयोगासाठी]

नामनिर्देशन मिळाल्याचा दिनांक:-

दिनांक:-

कार्यालय प्रमुखाचे पदनाम व सही

जोडपत्र - ५

राज्य शासकीय समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेखाली विमादाव्याविषयी सादर करावयाची कागदपत्रे
सदस्यास शारिरीक अपगंत्व/विकलांगता

१. योजनेखाली कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या वर्गणीचा तपशील (जोडपत्र १)
२. दावा उद्भवल्यानंतर कार्यालय प्रमुखाने सादर करावयाचा अर्ज (जोडपत्र-२)
३. विमाधारकाने किंवा त्याच्या कायदेशीर वारसदाराने पूर्ण भरलेला अपघात विमादाव्याचा अर्ज (जोडपत्र -३)
४. संबंधित पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला प्रथम खबर अहवालाची सांक्षाकित प्रत, आवश्यक असल्यास
- ५.पोलिस पंचनामा घटनास्थळ पंचनामा साक्षांकित प्रतआवश्यक असल्यास
- ६.शल्य चिकित्सकाचे वैद्यकीय प्रमाणपत्र
- ७.शारिरीक अपगंत्व/विकलांगता दर्शविणारा फोटो
- ८.संबंधित कर्मचाऱ्या वेतनातून वर्गणी कपात केल्याबाबतची वेतनचिठी/प्रमाणपत्र

सदस्याचा मृत्यु झाल्यास

१. योजनेखाली कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या वर्गणीचा तपशील (जोडपत्र -१)
२. दावा उद्भवल्यानंतर कार्यालय प्रमुखाने सादर करावयाचा अर्ज (जोडपत्र-२)
३. विमाधारकाने किंवा त्याच्या कायदेशीर वारसदाराने पूर्ण भरलेला अपघात विमादाव्याचा अर्ज (जोडपत्र -३)
४. नामनिर्देशन पत्र (जोडपत्र -४)
५. मृत्यू प्रमाणपत्राची मूळ प्रत
६. संबंधित पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला प्रथम खबर अहवालाची सांक्षाकित प्रत, आवश्यक असल्यास
७. पोलिस पंचनामा/घटनास्थळ पंचनामा साक्षांकित प्रत
८. शवविच्छेदनाचा अहवाल साक्षांकित प्रत
९. मरणोत्तर पंचनामाची साक्षांकित प्रत
१०. संबंधित कर्मचाऱ्या वेतनातून वर्गणी कपात केल्याबाबतची वेतनचिठी/प्रमाणपत्र